

September 10, 2025

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051.

Scrip Code: CHALET

**BSE Limited** 

Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai 400 001.

Scrip Code: 542399 (Equity)

976529 (Non-Convertible Debentures)

Dear Sir / Madam,

Sub.: Newspaper advertisement in respect of date of hearing fixed by the Hon'ble National Company Law

Tribunal for the Company Scheme Petition

Ref.: Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the newspaper advertisements in respect of the Notice issued in connection with the date fixed for hearing of the Company Scheme Petition, pursuant to an Order dated July 29, 2025 passed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench, in respect of the Scheme of Arrangement and Amalgamation amongst Sonmil Industries Private Limited, The Dukes Retreat Private Limited and Chalet Hotels Limited and their respective Shareholders and Creditors, published in the following newspapers:

1. Business Standard on September 10, 2025; and

2. Navshakti on September 10, 2025.

We request you to kindly take the same on record.

Thanking You.

Yours faithfully,

For Chalet Hotels Limited

Christabelle Baptista
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

CIN: L55101MH1986PLC038538

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority** 

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400051 No.DDR-3/Mum./deemed conveyance/Notice/3137/2025 Date: 09/09/2025 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

> **Public Notice** Application No. 125 of 2025

Laxmi Mahal Co-op. Hsg. Soc. Ltd., F.P. No. 218, TPS V, Nanda Patkar Road, Vileparle (E), Mumbai 400 057... Applicant Versus 1) M/s. Dhanlaxmi Builders, Prop. Damji Talakshi Shah, Room No. 12 Patel Mansion, First Floor, 24/26, Mint Road, Fort, Bombay - 400 001, 2) Priya Tipnis (Owner), F.P. No 218, TPS V, Nanda Patkar Road, Vileparle (E), Mumbai - 400 057, 3) Mansukhlal Narbheram Waghani 4) Ratilal Narbheram Waghani, 5) Ramniklal Narbheram Waghani, 6) Manilal Narbheram Waghani, 8) Respondent no. 3 to 6 address at F.P. No. 218, TPS V, Nanda Patkar Road, Vileparle (E), Mumbai 400 057... (Opponent/s) and those, whose interest have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that ody has any objection to this regard and further action will be taken accordingly.

**Claimed Area** 

Unilateral conveyance of land admeasuring 305.34 sq. mtrs. out of 1208.90 sq. mtrs. alongwith building stated at Plot No. 218, Nanda Patkar Road, Vileparle (E), Mumbai 400 057 in the Registration District an Sub-District of Mumbai Suburban in favour of the Applicant Society.

The hearing is fixed on Dt. 25/09/2025 at 03:00 p.m



Sd/-(Anand Katke) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

DISTINCTIVE NO(S)

(Shares & Bonds)

STATE BANK OF INDIA CORPORATE CENTRE, STATE BANK BHAWAN, MADAME CAMA ROAD, MUMBAI - 400021

NOTICE

It is brought to Notice of shareholders that pursuant to split of face value of SBI share from

Rs.10 into Re.1, share certificate(s) issued by the Bank, bearing face value of Rs.10/-, have ceased to be valid with effect from 22nd November 2014. A notification was published in the Gazette of India on 05.11.2014, in this regard. Accordingly, for all purposes, shares detail: given in this notice are of Re.1 face value share certificate(s). Notice is hereby given that the share/ bond certificate(s) for the undermentioned securities of the bank has/have beer lost/mislaid with/without duly completed transfer deed (s) by the registered holde (s)/holder(s) in due course of the said share/bond and they have applied to the Bank to issue duplicate share/bond certificate(s) in their name. Any person who has claim in respect of the said share/ bond should lodge such a claim with the Bank's Transfer Agent. M/S KFi Technologies Limited, selenium, Tower B, Plot No. 31 & 32, Financial District, Nanakramguda Hyderabad, Telangana - 500 032, (email id **einward.ris@kfintech.com**) within 7 days from this date, else the bank will proceed to issue duplicate share/bond certificate(s) without furthe

STATE BANK OF INDIA				NK OF INDIA	
SR	FOLIO	NAME OF THE HOLDER (S)	NO OF	CERTIFICATE NO(S)	Г

J. (.	10210	MANIE OF THE HOLDER (5)	110.01	CERTIFICA	AIL 110(3).	DISTINCTIVE NO(5)	
No.			SHARES	FROM	то	FROM	то
1	07404502	EBRAHIM K M	1980	6205197	6205197	8010684180	8010686159
2	00852932	CHANDRADATT SHARMA POONAM SHARMA	690	83161	83162	7393641591	7393642280
3	07111885	KHAGEN SARKAR	800	9045382	9045382	7461770701	7461771500
4	00703109	RAVI GOVINDAN G VARALAKSHMI G RAJESWARI	640	26865	26866	7379305641	7379306280
5	00873108	K SRINIVASA SARMA V SRIDEVI	820	89862	89863	7395185341	7395186160

The above figures represent details of current shares of Face Value of Re. 1/- consequen upon stock split (record date 21.11.2014). General Manage

Place: Mumbai NO. OF SHARES: 4930 Date: 10.09.2025 NO. OF S/CERTS: 8

Market wisdom, straight from the sharpest minds in the game.

Cut through the noise every day with expert columns that decode trends before they unfold, only in Business Standard.

To book your copy, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

## **Business Standard Insight Out**



Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority,

U/s 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963. Mhada Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai - 400 051

No.DDR-3/Mum./ Deemed Conveyance/Notice/3130/2025
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats Date: - 09/09/2025 (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

**Public Notice** 

### Application No. 124 of 2025

Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-09 Co-Op. Housing Society Ltd. Survey No. 41 (part), Plot No. 1, Oshiwara, Andheri West, Mumbai -400053. .... Applicant. Versus. (1) M/s Arvik Properties And Investments Private Limited, Registered Office: -542, The Embassy, 15 Ali Asgar Road, Bangalore -52; Administrative Office: -203, Maker Tower- A, 2nd Floor, Cuffe Parade, Mumbai-400005, (2) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara -East CHS Ltd., 11 /A, near Suyash Amarhind Mandal Gokhale Road, Dadar (North) Mumbal - 400028, (3) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-01 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (4) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-01 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (4) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-02 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (5) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-03 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (6) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-04 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (7) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-05 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (8) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-06 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (9) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-07 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (10) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-08 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (11) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-10 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (12) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-12 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (13) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-12 Co-Op. Hsg. Soc. 13) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-12 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (14) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-13 Co-Op. Hsg. Soc. Ltd., (15) Shree Swami Samarth Prasanna Oshiwara East Unit No.-14 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Opponent No. 3 to 15 are the societies situated at same plot Bearing CTS No. 1/215 Village Oshiwara, Taluka Andheri, ward K West ward, Andheri West, Mumbai 100.0713 village Osinwala, Taluka Arithieri, wald Kivest Wald, Arithieri West, Mullinda 100053.....Opponents and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall he presumed that nobody has any objection to this regard and further action

Description of the Property, :-

Claimed Area Unilateral Deed of Conveyance of plot of land bearing No. 10 admeasuring 1541.321 square meters out of Total land 61950. 20 sq. Mtrs. as per the property card bearing CTS No. 1/215 situated at survey No.41, Village Oshiwara, Taluka - Andheri, Municipal K west ward, off Link Road, Andheri- West Mumbai-

The hearing is fixed on 25/09/2025 at 3.00 p.m.

(Anand Katke) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority, U/s 5A of the MOFA. 1963.

### BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH **COMPANY SCHEME PETITION NO. 169 OF 2025**

Pursuant to Sections 230-232 of the Companies Act, 2013 and Rule 16 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules. 20161

In the matter of:

Scheme of Arrangement and Amalgamation between SONMIL INDUSTRIES PRIVATE LIMITED ("Transferor No. 1 / Petitioner No. 1") AND THE DUKES RETREAT PRIVATE LIMITED ("Transferor No. 2 / Petitioner No. 2") AND CHALET HOTELS LIMITED ("Transferee / Petitioner No. 3") AND their respective Shareholders and Creditors

### Notice and Advertisement of Notice of the hearing of the Company Scheme Petition

Notice is hereby given that by an order dated July 29, 2025 ('Order') in the Company Scheme Petition No. 169 of 2025 in Company Scheme Application No. 228 of 2024 ('the said Petition'), the Mumbai Bench (Court Room No. 2) of the Hon'ble National Company Law Tribunal at Mumbai ('Hon'ble NCLT') has directed the Petitioner anies to inform the date fixed for hearing of the said Petition i.e., September 15, 2025 or such other date as may be notified in the matter.

In compliance with the said Order, the aforesaid date is being notified.

It is further informed that representations, if any, in connection with the proposed arrangement and / or amalgamation may be made to the Hon'ble NCLT within 30 (thirty) days from the date of receipt of this Notice. A copy of such representation shall also be simultaneously sent to the Petitioner Companies (at their below mentioned address) In case no representation is received within the stated period of 30 (thirty) days, it shall be presumed that there is

no representation to be made on the proposed Scheme of Arrangement and Amalgamation

**Authorised Signatory for the Petitioner Companies** Registered Office: Raheja Tower, Plot No. C-30, Block G, Next to Bank of Baroda, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

By Order of the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench

MAHAGENC

Date: September 09, 2025

Place: Mumbai

## e-Tender Notice

E-Tenders are invited on line from experienced and reputed Manufacturers / Suppliers / Contractors for the supply / works of following at Gas Turbine Power Station, Uran:

Contractors for the supply? Works or following at Gas Turbine? Ower Station, Oran.				
e-Tender/ RFx No.	Description	Estimated Cost/EMD (Rs)	Sale Period	Last date of submission (up to 11.00 hrs)
RFx No. 3000061370	Upkeeping and cleaning in residential colony at GTPS Uran.	117.78Lakhs 121,287/-	10.09.2025 To 23.09.2025	24.09.2025
RFx No. 3000061528	Work of Repair, Rectification and Patching of GT Exhaust Duct at GTPS Uran.		10.09.2025 To 23.09.2025	24.09.2025
RFx No. 3000061540	Testing of Generator Protection Relays, Transformer Protection Relays and HT Aux. Relays of Stage-II and Stage-III at GTPS, Uran.	38,638/-	10.09.2025 To 23.09.2025	24.09.2025
RFx No. 3000061621	Work of repair/rectification of 4MW DG set chimney support structure along with anticorrosive thermo-shield coating with heat resistant paint to chimney and allied structure at GTPS, Uran.	23,375/-	10.09.2025 To 23.09.2025	24.09.2025
RFx No. 3000061622	Work of repair, rectification of hot gas path components of GT-6 at GTPS Uran.		10.09.2025 To 23.09.2025	24.09.2025

Tender Cost Rs. 1180/- for all tenders. Tender cost and EMD to be paid online only. Tenders are available for sale on our website from dt. 10.09.2025 for more details, pl. visit our website <a href="https://eprocurement.mahagenco.in">https://eprocurement.mahagenco.in</a>. Contact Details:- EE (P&C) - 91-

Vendors are requested to register their firms for E-Tendering, Please log on to our website https://eprocurement.mahagenco.in

**Chief Engineer** 

# Chairman speech at the 37th Annual General Meeting held on 09th September, 2025



# Mr. Vijay Bansal

**Chairman & Managing Director** 

# Chairman's Message

Dear Shareholders,

It is with great pride and gratitude that I present the Annual Report of Cantabil Retail India Limited for the financial year ended March 31, 2025. The past year has been marked by continued transformation, resilience, and steady forward momentum-reflecting our collective commitment to growth, adaptability, and long-term value creation.

A Year of Growth and Adaptation



In a dynamic and often unpredictable retail environment, Cantabil Retail India Limited has not only maintained its market position but also achieved meaningful progress in innovation, customer engagement, and operational efficiency. Despite headwinds such as shifting consumer behaviour and a broader consumption slowdown, our team's unwavering dedication enabled us to close the year on a strong note.

Our revenue grew by 17% year-over-year, driven by strong performance across both our brick-and-mortar stores and our rapidly expanding e-commerce platform. This growth reflects our ability to stay aligned with evolving fashion trends and meet the changing preferences of today's consumers.

# **Elevating the Customer Experience**

Today's consumers expect more than just products—they seek authenticity, sustainability, and personalized experiences. In response, we have accelerated our digital transformation efforts, strengthened our omnichannel capabilities, and harnessed data-driven insights to better understand and engage with our customers. These initiatives position us to meet evolving expectations

> while deepening customer loyalty and enhancing overall brand

# Prudent Financial Management

Our growth over the past year has been driven by a carefully balanced cash flow strategy. We have primarily financed our expansion through internal accruals, leveraging our net worth to maintain a robust and



disciplined approach aligns with our longterm growth objectives, enabling us to scale operations, invest in infrastructure, and respond swiftly to market opportunities.

Our strategy reflects a commitment to financial discipline while maintaining the strategic agility needed to invest in critical areas—ranging from digital transformation, supply chain improvements to store expansion and entry into new markets—without compromising our financial health.

We remain vigilant in monitoring our leverage ratios and liquidity position, ensuring that every step forward is

underpinned by a solid financial foundation. Our continued ability to fund growth without relying on external borrowings remains a key pillar of our



# **Looking Ahead**

CANTABIL

As we look to the future, we see tremendous opportunities to expand our brand reach, deepen customer loyalty, and drive innovation. Our strategic priorities for the coming year include scaling our digital platforms, entering new markets. and exploring collaborative collections that push the boundaries of fashion retail.

We remain confident in our ability to navigate change, seize new opportunities, and deliver long-term value for our shareholders.

# Gratitude



**KEY OPERATING INDICATORS** 

commitment, and support. Your dedication fuels our progress and inspires us to aim higher every day.

I also express my sincere appreciation to our shareholders for your confidence in our vision, strategy, and leadership. Your steadfast belief in our journey strengthens our resolve to deliver consistent value and long-term growth.

Together, we are shaping a stronger, more agile, and more sustainable Cantabil Retail India Limited—well-positioned to thrive in the evolving retail landscape.



Place: New Delhi Date: 09.09.2025

Vijay Bansal

**Managing Director** 



# **CANTABIL RETAIL INDIA LIMITED**

Regd. Office: B-16, Ground Floor, Lawrence Road Industrial Area, Delhi - 110035 CIN: L74899DL1989PLC034995 Web-site: www.cantabilinternational.com Tel: 91-011-41414188, 46818101


# **ROBUST PERFORMANCE**

Revenue from Operations (₹ Crs)

**EBITDA** (₹ In Crs) **Gross Margin** (₹ In Crs)


(₹ In Crs)

**Store Categories (Number)** 



FY 2023 FY 2024 ■ FY 2025





FY 2023 FY 2024 FY 2025



Revenue Zonewise (%)

FY 2023 FY 2024 FY 2025

FY 2024

**Revenue Store Typwise (%)** 

coco









तत्वावर विक्री करण्याचे ठरविले आहे.

# यूनियन बैंक (ग्रि Union Bank

क्रेडिट रिकव्हरी आणि कायदेशीर सेवा विभाग क्षेत्रिय कार्यालय: १४११, सी, माया चेंबर्स, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर.

अचल मालमत्तांच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या अमलबजावणी अतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल, २००२ च्या नियम ८(६) नुसार अचल / स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठीची ई-लिलाव विक्री सूचना. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(१४) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून युनियन बँक ऑफ इंडिया कडे तारण ठेवलेल्या खालील मालमता बँकेने ताब्यात घेतल्या असून, खाली नमूद कर्ज खात्यातील बँकेची थकबाकी आणि त्यावरील व्याज, चार्जेस आणि कॉस्ट, इ. च्या वस्तीसाठी संबंधीत मालमत्ताची ई–लिलावाद्वीरे विक्री केली जाईल याबाबतची नोटीस सर्वसाधारण जनता आणि कर्जदार आणि जामिनदार याना खाली नमूद अधिकृत अधिकाऱ्यानी बजावली आहे. मालमत्ता 'जशी आहे तशी आहे', 'आहे तशी आहे' आणि 'जे काही आहे ते' या

बँकेला ज्ञात असलेल्या अडचणींचा तपशील : बँकेला ज्ञात नाही

३१.०७,२०२५ पर्यंतचे थ्कीत युनियन बँक ऑफ इंडिया च्या

खालील सर्व मालमत्ताचा ताबा प्रतिकात्मक / प्रत्यक्ष आहे. त्या तत्त्वावर त्याची विक्री करण्यात येईल. (उल्लेख केला नसल्यास) मूळ किंमतीपासून बोलीची रक्कम आणखी वाढवण्यासाठी बोली वाढीची रक्कम खाली नमूद केलेल्या सर्व मालमत्तांसाठी त्याच्या राखीव किंमतीच्या १% एवढी आहे.

राखीव किंमत.

क्र	कजदार / जामनदाराच नाव - -	बयाणा रक्कम (रु.)	कर्ज (पुढील व्याज व कायदेशीर/ इतर शुल्क वगळून ) (रु.)	शाखेचे नांव, संपर्क तपशील			
	कर्जदार व तारणदार: श्री. राजेश सुभाष खेडेकर जामिनदार: श्री. महेश सुभाष खेडेकर	94,03,000 9,40,300	५,६५,३९७.०४	रत्नागिरी ९०२२०८२४६६			
	मालमत्तेचे वर्णनः रत्नागिरी म्युनिसिपल हद्दीतील, गांव रहाटघर येथील बी. क्र. ६४अ९अ९अ, एस. एस. क्र. १३अ, सी.टी.एस. क्र. १५७५, १९७५/१ ते १५७५/३ या जिमनीवर बांधण्यात आलेल्या इमारतीच्या स्वानंद सहकारी गृह निर्माण संस्था मर्यादित नामक इमारतीच्या 'बी' विगच्या दुसऱ्या मजल्यावरील ४९८ चौ.फूट क्षेत्रफळाचा पालिका क्र. २९९७/२० असलेला <b>पलॅट क्र. २०.</b> (ताबा प्रकार – प्रतिकात्मक)						

कर्जदार व तारणदार:	२१,८३,९५६	२३,२६,४४९.०५	रत्नागिरी		
श्री. चंद्रकांत परशुराम बडगुजर	२,१८,३९६	., .,	९०२२०८२४६६		
मालमत्तेचे वर्णनः गांव खेडशी, ता. व जि. रत्नागिरी येथील सर्व्हें क्र.	१५२ब६ ( जुना एस	r. क्र. १५२ ), हिस्सा	क्र. ( जुना हिस्सा क्र.		
१क/६७ ) ( जुना हिस्सा क्र. १ ), क्षेत्र – ०–१७–८०, ०–३२–६४, ०–५०–४४ हे. आर., आकार ०–०७ वर बाधण्यात आलेल्य					
महालक्ष्मी रॉयल नामक इमारतीच्या 'एफ' विंग मधील स्टिल्ट पार्किंग म					
सह ५५८ चौ.फूट ( बाधकाम क्षेत्र ७४५ चौ.फू. ) चटई क्षेत्रफळाचा प	हिल्या मजल्यावरील	रहिवासी फ्लॅट क्र. एफ	5–१०२ ही तेथील सर्व		
हक्क, अधिकार आणि सुधारणासह असलेली मालमत्ता. ( ताबा प्रकार	– प्रतिकात्मक )				

L		विषयम, जाववमर जाान पुचारनाराह जराताता नातानता. ( राजा प्रयमर	AICIANCIA)		
	·	कर्जदार व तारणदार: श्री. रमेश यशवंत सावंत, सौ. रेवा रमेश सावंत जामिनदार: श्री. दिपक मनोहर जाधव	9२,८३,७०० 9,२८,३७०	<b>१९,६०,२७०.००</b>	पालशेत ७५६७८६७२८६

मालमत्तेचे वर्णनः गांव किर्तनवाडी तर्फ गूहागर, ता. गूहागर, जि. रत्नागिरी येथील गट क्र. १७, उपविभाग १२/४ क्षेत्र ०.०२.४० हे.आर.पै. आणि उपविभाग १२/५ क्षेत्र ०.०४.२३ + ०.००.५० हे.आर. पै. वरील परशुराम नगरीमधील तळमजल्यावरील ८२५ चौ.फू. . क्षेत्रफळाचा फ्लॅट क्र. ०१ ही स्थावर मिळकत. **सदर मिळकत सर्व्हे क्र. १७, हिस्सा क्र. १२ च्या चतु:सिमा: पूर्वेस –** हिस्सा क्र. ५; पश्चिमेस – हिस्सा क्र. ३ व ६ ; उत्तरेस – हिस्सा क्र. २/२ ; दक्षिणेस – हिस्सा क्र. १. ( ताबा प्रकार – प्रतिकात्मक )

1 1	तारणदार व कर्जदार: श्री. नितीन नरेंद्र चव्हाण जामिनदार: श्री. गणेश जयवंत गोडकर	9६,०७,८४३ 9,६०,७८४	4 1, 10,04 1.00	सावंतवाडी ९४२११४५३०९

**मालमत्तेचे वर्णन**ः सावतवाडी रेल्वे स्टेशन जवळ, नामसवाडी, निरवडे, ता. सावतवाडी, जि. सिंधूदुर्ग, महाराष्ट्र, पिन – ४१६ ५१० येथील चामरिंग हिल, सिल्वर एकर्स, सर्व्हें क्र. ३०, हिस्सा क्र. १ वरील इमारत क्र. 'अ' च्या तळ मजल्यावरील फ्लॅट क्र. ००३ ही श्री. नितीन नरेंद्र चव्हाण यांच्या मालकीची तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह असलेली मालमत्ता. जिच्या चतुःसिमाः उत्तरेस -फ्लॅट नं. चार्मिंग ००१ ; **दक्षिणेस –** कंपाऊंड भिंत ; **पूर्वेस –** बर्लिंग्टन इमारत. समोर रस्ता ; **पश्चिमेस –** फ्लॅट क्र. चार्मिंग ००४. ( ताबा प्रकार – प्रतिकात्मक )

	( ताबा अवगर – आतवगरमवग् )			
ч	तारणदार व कर्जदार: १. श्री. रुपेश सुरेश बुटाला	२७,८२,६८८	३७,४२,५३८.२४	चिपळूण
	२. सौ. स्वाती रुपेश बुटाला	२,७८,२६८		७७४५०३५५९०
	जामिनदार: सौ. सध्या सतोष मेहता	.,,.		
			( ) - )	

**मालमत्तेचे वर्णन**: गाव खेडी, ता. चिपळ्ण, जि. रत्नागिरी येथील सव्हे क्र. ६६अ९अ, हिस्सा क्र. ९३(य्) ३६, क्षेत्र ०–०५–०, आकार रु. ० ५५ या जमिनीवर स्थित निलम पॅलेस नामक इमारतीमधील १५०० चौ.फू. (बाधकाम) म्हणजेच १३९.४० चौ.मी. क्षेत्रफळाचा रहिवासी फ्लॅट क्र. १०१ आणि १०२ या तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह असलेल्या मालमत्ता (ताबा प्रकार – प्रतिकात्मक )

L		,			
Γ	Ę	कर्जदार व तारणदार : श्रीमती नुसरत तौफिक कुरवले,	94,80,300	२४,१२,३५१.४६	चिपळूण
		<b>सहकर्जदार:</b> मयत श्री. तौफिक मोहमद अब्बास कुरवले, तर्फे	9,48,030	'','',','	७७४५०३५५९०
		कायदेशीर वारस- १) श्रीमती नुसरत तौफिक कुरवले,			
		२) अल्पवयीन कु. सफिना तौफिक कुरवले, तर्फे पालक आई			
		श्रीमती नुसरत तौफिक कुरवले, ३) अल्पवयीन कु. सामिया			
		तौफिक कुरवले, तर्फे पालक आई श्रीमती नुसरत तौफिक कुरवले,			
		४) अल्पवयीन कु. आलिसा तौफिक कुरवले, तर्फे पालक आई			
		श्रीमती नुसरत तौफिक कुरवले, ५) अल्पवयीन कु. आसफिया			
		तौफिक कुरवले, तर्फे पालक आई श्रीमती नुसरत तौफिक कुरवले.			
		<b>जामिनदार:</b> श्रीमती शकिला मैनुद्दीन दलवाई			
		मालमनेचे वर्णनः उकताड आणि मिरसोली गावाच्या हरीतील  ता. चि	पळण जि.रत्नागिरी	। ग्रेथील <b>खाली नमट</b> त	प्रशीलाच्या भग्वडावर

उभारण्यात आलेल्या 'जामिला हेरिटेज' नामक प्रोजेक्टच्या 'सी' विंग इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील ७२२ चौ.फू. म्हणजेच ६७.१० चौ.मी. बाधकाम क्षेत्रफळ असलेली **फ्लॅट क्र. १०३** ही **सौ. नुसरत तौफिक कुरवले** यांच्या मालकीची तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह असलेली रहिवासी मालमत्ता. **सदर फ्लॅटच्या चतु:सिमा: पूर्वेस –** खुली जागा ; **पश्चिमेस –** फ्लॅट क्र. १०२, अब्दुल हक ए नजिद साबळे ; **दक्षिणेस –** फ्लॅट क्र. १०४ ; **उत्तरेस –** त्याच इंमारतीचा बी विंग. (**ताबा प्रकार – प्रतिकात्मक )** 

9) सर्व्हें क्र. १०, **हिस्सा क्र. २ सगणकीकरणानतर ३**, क्षेत्र ०-४१-९ हेआरपी. **मधील ०-०१-७ हेआरपी क्षेत्रफळाची मालकी** २) सर्व्हें क्र. ११, **हिस्सा क्र. ६(२) सगणकीकरणानंतर ७**, क्षेत्र ०-०२-८ हेआरपी. **मधील ०-०२-८ हेआरपी क्षेत्रफळाची मालकी**. ३) सर्व्हें क्र. ११, **हिस्सा क्र.७+८/२/३ संगणकीकरणानंतर १२**, क्षेत्र ०-०९-० हेआरपी. **मधील ०-०१-२० हेआरपी क्षेत्राची मालकी**.

४) सर्व्हे क्र. ११, **हिस्सा क्र. ८/१ संगणकीकरणानंतर १३**, क्षेत्र ०–०३–५ हेआरपी. **मधील ०–०३–५ हेआरपी क्षेत्राची मालकी**. ४) सर्व्हे क्र. २५, **हिस्सा क्र. ९ सगणकीकरणानतर १४**, क्षेत्र ०–०५–६ हेआरपी. **मधील ०–०५–६ हेआरपी क्षेत्राची मालकी**.

	७ <b>कर्जदार:</b> श्री. सौरभ भिकाजी डोंगरे	9६,९७,४००	२१,८५,६५१.९६	चिपळूण
	जामिनदार: श्री. सलिम गफर मेनन	१,६९,७४०	,,	७७४५०३५५९०
ı	मालमत्तेचे वर्णनः गांव खेर्डी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील सर्व्हें	क्र. ६६ अ १ अ, हिस्	सा क्र. ३६ ( जुना हिरू	सा क्र. १३ ड ), क्षेत्र हे.
ıl	०-५०-० आर., आकार रु. ००-५५ वर उभ्या असलेल्या 'निलम्			
П	क्षेत्रफळाचा रहिवासी फ्लॅट क्र. ३०१. सदर मालमत्ता स्थानिक पातर्ळ	विर 'पाचनाई' म्हणून	। ओळखली जाते आणि	। ग्रामपंचायत खेर्डीच्या
	Toucher and have and are authorized and monamine	· ~ <del></del>	Company and Company	<del></del>

पश्चिमेस – फ्लॅट क्र. ३०२ ; दक्षिणेस – खुली जागा ; उत्तरेस – खुली जागा. (ताबा प्रकार – प्रतिकात्मक ) **कर्जदार** : श्री मेहबब अब्दल सत्तार मार्डे 94 50 050 25 04 422 00 ਰਿਧਨਗ

सहकर्जदार : सौ. रुबीना मेहबूब मार्डे जामिनदार: श्री. मतीन शहाबुद्दीन सुर्वे	9,4६,००६	46,70,342.57	७७४५०३५५९०
मालमत्तेचे वर्णनः गांव गोवळकोट, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील			

नामक इमारतीमधील तळ मजल्यावरील ९६० चौ.फू. ( ८९.२१९ चौ.मी. ) बांधकाम क्षेत्रफळ असलेला रहिवासी फ्लॅंट क्र. ००२ ही तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह असलेली **श्री. मेहबूब अब्दुल सत्तार मार्डे** आणि **श्रीमती रुबिना मेहबूब मार्डे** यांच्या संयुक्त मालकीची मालमत्ता. चतु:सिमा: पूर्वेस: फ्लॅट क्र. ००१ ; पश्चिमेस: खुली जागा ; दक्षिणेस: फ्लॅट क्र. ००३ ; उत्तरेस: खुली जागा. (ताबा प्रकार - प्रतिकात्मक )

	कर्जदार व तारणदार: श्री. शमसुद्दीन मोहमद खडस, तर्फे वटमुखत्यार धारक श्रीमती फहमिदा शमसुद्दीन खडस सहकर्जदार: श्रीमती फहमिदा शमसुद्दीन खडस जामिनदार: श्री. विकास वसंत झुजम	9८,८०,०9० 9,८८,००9	२०,१६,२९९.३९	चिपळूण ७७४५०३५५९०
--	---	-----------------------	--------------	----------------------

मालमत्तेचे वर्णनः बाजारपेठ, चिपळूण, चिपळूण म्युनिसिपाल्टीच्या पालिका हद्दीतील, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील सर्व्हे क्र. २३६ अ१अ१अ१अ१अ१, हिस्सा क्र. ९अ/४ क्षेत्र ६१५ चौ.मी., आकार रु. ०-८३ पै., संबंधीत सि.टी.एस. क्र. ४०३४ क क्षेत्र ६१५ चौ.मी. या बेगरशेती जमिनीवर बांधऱ्यात आलेल्या श्रीमती पॅलेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील १०६७ चौ.फू. ९९.१६३ चौ.मी.) बांधकाम क्षेत्रफळ असलेला रहिवासी फ्लॅट क्र. २०३ ही **श्री. शमसुद्दीन मोहमद खडस** यांच्या मालकीची तेथील नर्व हक्क, अधिकार आणि सुधारणासह असलेली मालमत्ता. **जिच्या चतुःसिमाः पूर्वेस –** प्लॅट क्र. २०४ ; **पश्चिमेस –** फ्लॅट क्र. २०२ ; दक्षिणेस – जीना : उत्तरेस – मोकळी जागा आणि अंतर्गत रस्ता. (ताबा प्रकार – प्रतिकात्मक )

9	o <b>कर्जदार व तारणदार:</b> श्री. गगन खन्ना	३२,३४,४६३	<b>६३,२९,५०</b> ٩.८२	कुडाळ			
		३,२३,४४६		९०९६३८२२८६			
	मालमत्तेचे वर्णनः कुडाळ हद्दीतील, गाव तुळसुली तर्फ माणगाव, ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग येथील गट क्र. १७७, हिस्सा क्र. ५, क्षेत्र ०-						
	१२-०० पी.के. ०-०२-०० हे.आर. आकार ०-०३ रु. पै. या बिगरशैती जमिनीवर बांधण्यात आलेले रहिवासी घर, जिचा ग्रामपंचायत						
	घर क्र. ६७२ आहे अशी तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणासह असलेली मालमत्ता. <b>जिच्या चतुःसिमा: पूर्वेस –</b> सर्व्हे क्र. २०						
	हिस्सा क्र. २० ची जिमन ; पश्चिमेस – पावशी ते घावनाळे रोड ; दक्षिणेस – सर्व्हे क्र. १७७, हिस्सा क्र. ३ व ४ ; उत्तरेस – सर्व्हे क्र.						
	१७७, हिस्सा क्र. २१. <b>( ताबा प्रकार – प्रत्यक्ष )</b>						

कर्जदार व तारणदार: श्री. रघुविर रामदास चिपकर जामिनदार : श्री. प्रशांत प्रभांकर धोंड	99,७८,२८४ 9,9७,८२८	9६,०२,४५9.9८	कुडाळ ९०९६३८२२८६
मालमत्तेचे वर्णनः गाव मांडकादेवी, ता. कुडाळ, जि. सिंधूदुर्ग येथील र बांधकाम ही मालमत्ता. जिच्या चतुःसिमा: पूर्वेस- सब्हें क्र. ४७, हि	नर्व्हे क्र. ४७, हिस्सा इ स्सा क्र. ४ ची सिमा	क्र. ३, क्षेत्र ०–२–५ हे : <b>पश्चिमेस–</b> सर्व्हे क्र.	. आर. आणि त्यावरील ४७. हिस्सा क्र. १ ची
सिमा; <b>उत्तरेस</b> – सर्व्हें क्र. ४७, हिस्सा क्र. २, ४ ची सिमा; <b>दक्षिणेस</b> –			

	(Markary Midakita)					
92	कर्जदार व तारणदार : मयत श्री. संदेश सुरेश मालवणकर,	७,२०,८९८	99,२९,२२६.०३	कुवरबांव		
	तर्फे कायदेशीर वारस – सौ. राधा किशोर नाईक	७२,०९०	, . ,,	७५९९१११४७२		
	( कायदेशीर वारसाची बहीण )					
	जा <b>प्रियंत्रारः</b> भौ स्रस्तिता रहित राज्यकर					

मालमत्तेचे वर्णनः ग्रामपंचायत खेडशी, ता. व जि. रत्नागिरी येथील भूखंड क्र. २, सर्व्हे क्र. १०६, हिस्सा क्र. २१अ, ३१ब, २१क, २२ २३, २४, २६, २८, २९ व ३० वर बांधण्यात आलेल्या श्री नरेंद्र नेनो सिटी नावाने परिचित असलेल्या इमारतीच्या सी-विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील ३१.०४ चौ.मी. (चटई) क्षेत्रफळ असलेला फ्लॅट क्र. ३०१ ही **श्री. संदेश सुरेश मालवणकर** याच्या मालकीची तेथील सर्व हक्क, अधिकार व सुधारणासह असलेली रहिवासी मालमत्ता. जिच्या चतु:सिमा: पूर्वेस – मोकळी जागा ; पश्चिमेस – जिना ; उत्तरेस – मोकळी जागा ; **दक्षिणेस –** फ्लॅट क्र. ३०४. **(ताबा प्रकार – प्रतिकात्मक**)

ı	93	तारणदार व कर्जदार: १. मे. दिपक सदाशिव पळसुले,	४७,६२,३५५	२८,४३,९८२.४६	राजापूर
ı		तिफ प्राप्ना. श्रा. ादपक सदााशव पळसुल,	४,७६,२३५	. , ,,, . ,	
ı		२. श्री. दिपक सदाशिव पळसुले,			७९७२६६९७५४
ĺ		तारणदार व जामिनदार: सौ. मेधा दिपक पळसुले			

मालमत्तेचे वर्णनः ग्रामपचायत, गांव वाटूळ, ता. राजापूर, जि. रत्नागिरी येथील एस. क्र. / हिस्सा क्र. १४६८/२, ६९१७ चौ.मी. क्षेत्रफळाचा मोकळा भूखंड ही सौ. मेधा दिपक पळसुले यांच्या मालकीची तेथील सर्व हक्क, अधिकार आणि सुधारणांसह असलेली नालमत्ता. **जिच्या चतुःसिमाः पूर्वेस –** तिवरे रोड ; **पश्चिमेस –** मोकळा भूखंड ; **उत्तरेस –** राजापूर हायवे ; **दक्षिणेस –** मोकळा भूखंड.

### विक्रीच्या सर्वसाधारण अटी व शर्ती www.unionbankofindia.co.in/auction-property/view-auction-property.asp या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. नोंदणी, लॉगिन आणि बिडींग नियमासाठी https://BAANKNET.in येथे भेट द्या.

वरील तारखेला ई-लिलाव विक्री ठेवण्याबाबत संबंधीत कर्जाच्या वरील कर्जदार आणि जामिनदार यांना सिक्यूरिटी इंटरेस्ट (अमलबजावणी) नियम २००२ चे कलम ८(६) ची नोटीस म्हणून देखील मानले जाऊ शकते, जर त्यांची थकबाकी पूर्ण भरली गेली नसेल तर

विकाण: कोल्हापूर. दिनांक: ०९-०९-२०२५ शिक्का सही/-, अधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया (इंग्रजी नोटीसीचे हे भाषांतर असून अर्थबोध होण्यासाठी इंग्रजी मसुदाच ग्राह्य धरण्यात येईल.)

### माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई पीठ कंपनी योजना याचिका क्र. १६९ ऑफ २०२५

कंपन्या कायदा, २०१३ च्या कलम २३०-२३२ व कंपन्या (तडजोडी, योजना व विलीनीकरणे) नियम, २०१६ च्या नियम १६ अन्वये प्रकरणात : योजना व विलीनीकरणाबाबत योजना सोनमिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरकर्ता क्र. १ / याचिकाकर्ता क्र. १'') व द ड्यूक्स रिट्रीट प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरकर्ता क्र. २ / याचिकाकर्ता क्र. २'') व चॅलेट हॉटेल्स लिमिटेड ("हस्तांतरग्रहिता / याचिकाकर्ता क्र. ३") व

### त्यांचे अनुक्रमे भागधारक व कर्जदार कंपनी योजना याचिकेच्या सुनावणीविषयी सूचना व जाहिरात

हि **सूचना** देण्यात येते की, कंपनी योजना याचिका क्र. १६९ ऑफ २०२५ मध्ये कंपनी योजना अर्ज क्र. २२८ ऑफ २०२४ **('सदर** याचिका') मध्ये दिनांक २९ जुलै २०२५ रोजीच्या आदेशाद्वारे ('आदेश') माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई पीठ ('माननीय एनसीएलटी'), न्यायालय कक्ष क्र. २, मुंबई यांनी याचिकाकर्त्या कंपन्यांना सदर याचिकेच्या सुनावणीची तारीख कळविण्याचे निर्देश दिले आहेत, जी तारीख १५ सप्टेंबर २०२५ आहे किंवा प्रकरणात अन्य कोणतीही तारीख सूचित केली जाईल. सदर आदेशाचे पालन म्हणून वरील दिनांकाची सूचना दिली जात आहे.

याव्यतिरिक्त, प्रस्तावित योजनेशी व/किंवा विलीनीकरणाशी संबंधित कोणतीही मांडणी असल्यास ती माननीय एनसीएलटी समक्ष या सूचनेच्या प्राप्तीपासून ३० (तीस) दिवसांच्या आत सादर करता येईल. अशा मांडणीची प्रत एकाच वेळी खाली नमूद केलेल्या पत्त्यावर

याचिकाकर्त्या कंपन्यांनाही पाठविणे आवश्यक आहे. जर नमूद केलेल्या ३० (तीस) दिवसांच्या कालावधीत कोणतीही मांडणी प्राप्त झाली नाही, तर प्रस्तावित योजना व विलीनीकरणाबाबत कोणतीही मांडणी नाही असे गृहित धरले जाईल.

माननीय राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई पीठ यांच्या आदेशान्वये

क्रिस्ताबेल बाप्टिस्टा

याचिकाकर्त्या कंपन्यांच्या वतीने प्राधिकृत सही करणारी

नोंदणीकृत कार्यालय: राहेजा टॉवर, प्लॉट क्र. सी-३०, ब्लॉक जी, बँक ऑफ बडोदा जवळ, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०००५१



ठिकाण : मुंबई

दिनांक : ०९ सप्टेंबर २०२५

### THE MUMBAI DISTRICT CO-OP.HOUSING FEDERATION LTD.

(No.B/315 of 1948 dt.05-07-1948 of under section 10 of Bombay Act vii of 1925) (No.Bom/GEN/JTR-11 of 1981 dt.1-08-1981 of under M.C.S. Act 1960) Reg. Office :- 103, Vikas Premises, 11, Nyaymurti G. N. Vaidya Marg, Fort, Mumbai – 400001 Email -: housingfederation@gmail.com Mob. No. 8419988279 Email -: srohousingfederation@gmail.com Website -: http://www.mumbaihousingfederation.com/

### Notice For Annual General Meeting For The Year 2024-202

NOTICE is hereby given, that the Annual General Meeting for the year 2024-2025 of "The Mumbai District Co op. Housing Federation Ltd.", will be held on Saturday 27th September 2025 at 3.00 P.M. at Kohinoor Mangal Karyalay Kohinoor Bhavan, 2<sup>nd</sup> floor Opposite Dadar (East) Central Railway Station, Near Swaminarayan Temple, Kohinoor Road, Dadar (East), Mumbai -400014 to transact following business.

- AGENDA 1. To read and confirm the minutes of the last Annual General Meeting held on Saturday, on 31st August 2024. To adopt and confirm the Annual Report of the Board of Directors and the audited Balance Sheet and Income 8
- Expenditures Accounts audited by the Statutory Auditor for the year 2024-2025. To adopt the Statutory Auditor's Report for the year 2024-25.
- To approve the Excess Expenditure on Budgetary Provision for the year 2024-25.
- To appoint the Statutory Auditors for the year 2025-26 and fix his remuneration.
- To confirm the Audit Compliance/Rectification Report for the audited year 2023-2024, and to consider any remarks thereof.
- To move resolution for not declaring dividend for the year 2024-25 amount being meager.
- To approve the plan for disposal of Surplus for the year 2024-25 as recommended by the Board of Directors.
- To discuss and decide about the premises for head office of the Federation.
- 10. To consider the budget of the federation for the year 2025-26 as recommended by the Board of Directors.
- 11. To consider any other business that may be properly presented with the permission of the chair.

By order of the Board of Directors

Adv. D.S. Vader Hon, Secretary The Mumbai District Co-op housing federation ltd.

Dated :- 09/09/2025

- 1. If quorum is not formed within half an hour after scheduled time, the meeting shall stand adjourned to 3.30 p.m on the same day at the same place, and agenda of the meeting, shall be transacted at the said adjourned meeting irrespective of the rule of quorum in terms of the Bye-laws No. 13 (V).
- If any member society desires to have information in connection with the audited accounts and Annual Repor is requested to address a letter to the Chairman / Hon. Secretary of the Federation, by post or by E-mail (housingfederation@gmail.com) so as to reach the Federation office at least 3 working days before the date fixed for AGM, so that required information shall be made available at the AGM.
- Member societies are required to bring with them a letter of authority duly signed by the society to attend and
- Copy of AGM Notice & AGM is also displayed on the Notice Board and uploaded on website of the federation and available at federations office and sale counter and Recovery Department



# आयडीबीआय बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय: आयडीबीआय बँक, आयडीबीआय टॉबर, डब्ल्युटीसी संकुल, कफ परेड, मुंबई - ४०००५. शाखा कार्यालय: आयडीबीआय बँक लि., तळमजला, युनिट क्र. १, सफल प्राईड, सायन ट्रॉम्बे रोड, देवार, मुंबई-४०००८८. मोबाईल क्र.: ९९९००१२९१४/७०२१९५४८८२/९९३५०९२४५९. ईमेल: rahul.kulkami@idbi.co.in वेबसाइट: www.idbiba

### ई-लिलावाद्वारे विक्री करीता जाहीर सूचना नियम ८(६) किंवा ९(१) ची तरतुद पहा तारण म्हणून गहाण ठेवलेल्या स्थावर मालमत्तेची विक्री

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता नियम (६)/९(१)\* च्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अंतर्गत स्थावर मत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि गहाणदार यांना सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील नमूद वर्णिलेली स्थावर मिळकत तारण धनकोकडे गहाण/प्रभारित आहे, जिचा प्रत्यक्ष कब्जा **आयडीबीआय बँक लि**., तारण धनकोंच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी घेतला आहे, ती २६ सप्टेंबर, २०२५ रोजी ''जे <mark>आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' ''जे काहि आहे तेथे आहे'' आणि ''विना अवलंब''</mark> तत्त्वाने विकण्यात येणार आहे.

 निरिक्षणाची तारिख: आगाऊ वेळ ठरवून आणि खालील नमुद परिशिष्ट प्रमाणे <mark>२. बोली सादरीकरणाची अंतिम तारिख:</mark> २५ सप्टेंबर, २०२५ (स. ११.०० ते दु. ०४.०० पर्यंत)

**३. ई-लिलावाची तारिख:** २६ सप्टेंबर, २०२५ (स. ११.३० ते दु. ४.०० पर्यंत)

मिळकतीचे संक्षिप्त वर्णन आणि इतर तपशिल खालीलप्रमाणे:

संच	ग्राहकाचे नाव	मिळकतीचे तपशिलवार वर्णन	कब्जा	राखीव	इअर	उर्वरीत थकीत	निरिक्षणाची	डिलिंग अधिकारी
			प्रकार	किंमत			तारीख	नाव आणि संपर्क
Ι	श्री. अजय	फ्लॅट क्र. २०३, एलोरा	प्रत्यक्ष	89.00	8.90	रु. ७४.५२	निरिक्षणाची	श्री. अंकुर चतुर्वेदी
1	प्रकाश जांगम	हाईट्स सीएचएसएल., प्लॉट		लाख	लाख	लाख	तारीख: २३	संपर्क:
1	आणि सारिका	क्र. ३६, सेक्टर ६ए, कामोठे,				०७.०८.२०२५	सप्टें २०२५	९९९००१२९९४
1	अजय जांगम	पनवेल, नवी मुंबई,				रोजीस अधिक	(स. ११.०० वा	
		महाराष्ट्र-४१०२०९. चटई				त्यावरील खर्च,	ते दु. ४.००	
		क्षेत्र ५०० चौ.फूट.				परिव्यय आणि	वा.) अगाऊ	
						पुढील व्याज.	वेळ ठरवून.	
II	श्री. अजय	फ्लॅट क्र. २०१, एलोरा	प्रत्यक्ष	89.00	8.90	रु. ६८.६४	निरिक्षणाची	श्री. अंकुर चतुर्वेदी
	प्रकाश जांगम	हाईट्स सीएचएसएल., प्लॉट		लाख	लाख	लाख	तारीख: २३	संपर्क:
1	आणि सारिका	क्र. ३६, सेक्टर ६ए, कामोठे,				०७.०८.२०२५	सप्टें २०२५	९९९००१२९९४
	अजय जांगम	पनवेल, नवी मुंबई,				रोजीस अधिक	(स. ११.०० वा	
1		महाराष्ट्र-४१०२०९. चटई				त्यावरील खर्च,	ते दु. ४.००	
		क्षेत्र ५०८ चौ.फूट.				परिव्यय आणि	वा.) अगाऊ	
						पुढील व्याज.	वेळ ठरवून.	

बोली दस्तावेजात दिसणाऱ्या अटी आणि शर्ती चा सारांश:

तारण मालमत्तेची विक्री ''जसे आहे तेथे आहे आधारावर'', ''जसे आहे जे आहे आधारावर'', ''जसे आहे जे काही आहे आधारावर आणि ''विना अवलंब तत्वावर' तारण धनको म्हणजेच.: आयडीबीआय बँक लि. करिता आणि वतीने केली जाईल

उपरोक्त मालमत्ता वर नमूद केलेल्या राखीव किंमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. बोली वाढीची रक्कम रु. १००००/- आहे

इसारा अनामत रक्कम- (इअर) वर व्याज घेणार नाही, ओएच बोली उघडण्याच्या तारखेपासून ३ महिन्यांपर्यंत शीर्ष तीन बोलीदारांचे इअर राखून ठेवृ शकतो. ओए शीर्ष तीन बोलीदारांमध्ये परस्पर बोली लावण्याची परवानगी देऊ शकतो. विक्री वेबसाईटवर ई-लिलाव प्लॅट फॉर्मवर होईल www.baanknet.com आणि २६.०९.२०२५ रोजी स. ११.३० ते दु. ४.०० या वेळेत प्रत्येकी ५ मिनिटांचा अमर्याद विस्तारसह होईल. इच्छुक पूर्व, मुंबई ४०००३७. संपर्क व्यक्तीचे नाव ई-मेल: support.baanknet@psballiance.com (मो.) ८२९१२२०२२० (तांत्रिक आणि बोली

ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्तींसाठी बोलीदारांना वेबसाईट : www.baanknet.com वर जाण्याचा सल्ला दिला जातो.

आयडीबीआय बँक लि., मुंबई येथे देय च्या नावे काढलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून इसारा अनामत रक्कम- (इअर) डीडीद्वारे जमा केली जाईल. देय आहे किंवा पाठवायचे आहे आयडीबीआय बँक लि., नेरूळ, मुंबई ४१०२०९ च्या नावे आयडीबीआय बँक लिमिटेड, खाते क्र २४४३४९१५०१००२६, आयएफएससी कोड : आयबीकेएल००००२४४, शाखा : सफल पार्क सीएचएस., नवी मुंबई-४००७०६ येथे आयडीबीआय बँक लिमिटेड, नेरूळ महाराष्ट्र च्या वतीने आणि केवायसी कागदपत्रांसह पेमेंटचा पुरावा सादर करावा (फोटो ओळख आणि पत्ता पुरावे) जसे की पॅन कार्ड (अनिवार्य), आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, झयव्हिंग लायसन्स इ. इच्छुक बोलीदारांनी भरलेल्या ईएमडीच्या रकमेवर कोणतेही व्याज असणार नाही. बोली लावणाऱ्याने ई-लिलावात भाग न घेतल्यास ईएमडी जप्त केला जाईल.

यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्रीच्या पृष्टीकरणाच्या वेळी विक्री किमतीच्या २५% (जमा केलेल्या ईएमडीची रक्कम कमी) जमा करणे आवश्यक आहे. विक्रीच्या किमतीची शिल्लक रक्कम विक्रीची पुष्टी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत किंवा अज द्वारे मान्य केलेल्या अशा विस्तारित कालावधीच्या आत भरावी लागेल. विहित कालावधीत शिल्लक रक्कम जमा करण्यात अयशस्वी झाल्यास, जमा केलेली रक्कम बयाणा रकमेसह

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ओए राखून ठेवतो. सर्व बोली नाकारल्या गेल्यास, ओए ने सरफेसी कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीनुसार मालमत्ता विकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

बोली दस्तऐवजात नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता सुरक्षित कर्जदारांच्या तारण मर्जीने तयार केलेल्या शुल्क/गहाण्यावर आधारित आहेत, ज्याच तपशील बोली दस्तऐवजात दिलेला आहे. स्वारस्य असलेल्या पक्षांना सुरक्षित मालमत्तेच्या तपशीलांची पडताळणी करण्याची विनंती केली जाते आणि विनंतीनसार एओ कड़े उपलब्ध गहाण ठेवलेल्या मालमत्तेशी संबंधित रेकॉर्डचे निरीक्षण करावे.

सुरक्षित धनको सुरक्षित मालमत्तेतील कोणत्याही त्रुटी/वगळणे/विसंगती/उणिवा इत्यादीसाठी किंवा कोणत्याही परवानग्या इत्यादी मिळविण्यासाठी . किंवा कायद्याने स्थापित केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या देय रकमेसाठी जबाबदारी घेत नाहीत.

१०. सुरक्षित मालमत्तेची केवळ सुरक्षित कर्जदाराच्या शुल्क आणि भारांपासून मुक्तपणे विक्री केली जात आहे.

दिनांक :१०-०९-२०२५

ठिकाण: मुंबई

११. यशस्वी बोलीदाराने सुरक्षित मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी, खर्च, कर दायित्वे, जर काही असेल तर इत्यादी सर्व आवश्यक खर्च उचलणे आवश्यक आहे. १२. बोली दस्तऐवज ओए, आयडीबीआय बँक लि., शाखा कार्यालय, आयडीबीआय बँक लि., तळमजला, युनिट क्र. १, सफल प्राईड, सायन ट्रॉम्बे

आणि www.idbibank.in वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते. १३. ओए, आयडीबीआय बँक लि., देवनार शाखा, मुंबई, यांच्याशी मो. क्र. ७०**२१९५४८८२, ईमेल :** rahul.kulkarni@idbi.co.in वर वरील पत्त्यावर सप्टेंबर ०९, २०२५ ते सप्टेंबर २५, २०२५ दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी स. १०:०० ते दु. ०४:०० वा. दरम्यान बोली दस्तऐवज मिळविण्यासाठी ज्यात विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म इ. साठी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा.

रोड, देवनार, मुंबई-४०००८८. **मोबा. क्र.: ७०२१९५४८८२/ ९९९००१२९९४**, ईमेल: rahul.kulkarni@idbi.co.in येथून मिळवता येईल

१४.) कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सरफेसी कायद्याच्या नियम ८(६) किंवा ९ (१) अंतर्गत सुचना देण्यात आली आहे की या सुचनेच्या तारखेपासून ३० किंवा १५ दिवसानंतर नियम ८(५) नियमांमध्ये नमूद केलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून सदर स्थावर मालमत्ता विकली **EEESAF** 

REGD. OFFICE: ESAF Bhavar Mannuthy, Thrissur- 680 651, Kerala.

## **GOLD AUCTION NOTICE**

Notice is hereby given for the information of all concerned that Gold ornaments pledged with ESAF Small Finance Bank and not redeemed

by borrowers, despite repeated reminders and notices, of our branches

are listed below. This will be auctioned as per the details given below: DATE OF AUCTION: 19-09-2025 TIME: 2pm to 5 pm

AUCTION VENUE: Through e-Auction AUCTION ADDRESS: https://egold.auctiontiger.net

Contact Number: 9099013705 / 6351896640 To register as bidder for the e-Auction with terms and conditions, and full details of e-Auction please visit the above site.

### **BRANCHES & LOAN ACCOUNT NUMBERS**

AHMEDNAGAR: 63250000637930, 645125, 75240003999787, AKOLA 63250000458456, 546321, 555854, 602326, 627069, 639196, **AKOT** 63240000447046, 75240002347893, **AURANGABAD**: 63250000703806 BHANDARA: 63250000477990, 516378, BRAHMAPURI: 63250000577052 625053,BUTIBORI: 63240000452906, 63250000474755, 489027, 512525, 530851 566063, 574437, CHANDRAPUR: 63250000517636, 580075, GADCHANDUR 53250000484856, 646293, 75250000077265, **GONDIYA**: 63250000606929 75240002636039, HINGANGHAT: 63250000639036, HINGNA: 63250000576834, 75240002605278, KURKHEDA: 63250000564486, 570665, 75240002509089, MUMBAI - GHATKOPAR: 63250000530061, MUMBAI - THANE: 63250000472369, 514752 . 625663. MUMBAI(VASHI): 63250000535172. 591105. 75240002357184 MUMBAI-MULUND: 63250000597994, MURTIJAPUR: 63250000629845, 634145 638238, **NAGBHID**: 63250000456360, 479206, 515820, 520950, 522186, 572881 579808, NAGPUR: 63240000439732 , 63250000568649, NAGPUR- SADAR 63250000468357, 570905, 584718, 602566, **OSMANABAD**: 75240002496161 2992817, PARATWADA: 63250000610991, RAMTEK: 63250000476442, SAKOLI 63250000506657, 529604, 569737, 637900, 638548, 75240002404206, SANGLI 63250000520700, 75250000258665, **TUMSAR**: 63250000567911, 570305 579358, 588111, **635184UMRED**: 63250000218849, 527367, 594139, 634785 646363. WARDHA: 63250000626641. WARORA: 63250000523505. 633357 WARUD: 63240000450160, 452676, 63250000580145, 595787, 638988, WASHIM 63250000458526, 605661, 895283, 75250000242425.

Customers who are interested to release the ornaments by paying the total due amount may do so, at the respective branches, on or two days before the date

Bidders who wish to participate in the auction shall produce their KYC documents. GST No. is mandatory for registered firms/companies. Bidders shall deposit a sum of Rs.50,000 as EMD before participating in the auction.

Date: 10-09-2025 Authorized Signatory

> न्यायालय कक्ष क्र. १७ दि बॉम्बे सिटी सिव्हिल कोर्ट, दिंडोशी एस.सी. सूट क्र. २७ ऑफ २०२४

दावा दाखल : १८/१०/२०२३ दावा स्वीकत : ०४/०१/२०२४

समन्स कलम २७, आदेश त, नियम १, ५, ७ व ८ आणि आदेश ८, नियम ९, दि. सिव्हिल प्रोसिजर

बेस्ट व्हॅल्यू हायपर मार्केट, नोंदणीकृत भागीदारी फर्म, त्यांचे कार्यालय : ६०२, सावॉय चेंबर, दत्तात्रय रोड व एक्स्टे. लिंकिंग रोड, सांताक्रूझ (प.), मुंबई - ४०० ०५४.

बृजमोहन एल. बिसानी, प्रौढ, वय माहित नाही, हिंदू, भारतीय रहिवासी, व्यवसाय माहित नाही, ... प्रतिवादी राहणार १५२, बृजकुटीर, ६८ रुघंटा लेन, निपयन सी रोड, मुंबई - ४०० ००६.

बृजमोहन लक्ष्मीनारायण बिसानी, वरील नमूद प्रतिवादी सूचना घ्या की, मा. न्यायाधीश श्री. एम.ए मोहिउद्दीन, ॲड. सेशन्स जज यांच्या समक्ष, न्यायालय कक्ष क्र. १७, दि. २४/०९/२०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता, वरील नमूद फिर्यादीकडून खालील दिलासा मागण्यासाठी हे मा. न्यायालय हलविले जाईल :-अ) हे मा. न्यायालय घोषित करो की. प्रतिवादी किंवा त्याच्यामार्फत दावा करणाऱ्या कोणत्याही

व्यक्तीस, बेस्ट व्हॅल्यू हायपर मार्केट बिल्डिंग (पूर्वी ''शिवम ए विंग'' म्हणून ओळखले जात असे) मधील युनिट क्र. एफ-१४ संदर्भात कोणताही हक्क, पदवी किंवा स्वारस्य नाही, जे सर्वे क्र. ३५१ हिस्सेदारी क्र. २, सीटीएस क्र. ६४६ (भाग) व ६४६/१३ ते १९, गाव मालाड (दक्षिण), तालुक बोरिवली, एस. व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई - ४०० ०६४ येथील जमिनीवर उभे होते; ब) हे मा. न्यायालय घोषित करो की, प्रतिवादी किंवा त्याच्यामार्फत दावा करणाऱ्या कोणत्याही

व्यक्तीस सदर युनिट क्र. एफ-१४ संदर्भात कायमस्वरूपी पर्यायी निवासस्थानाचा किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक नाही, जे बेस्ट व्हॅल्यू हायपर मार्केट बिल्डिंग (पूर्वी ''शिवम ए विंग'') मधील असून, सर्वे क्र. ३५१, हिस्सेदारी क्र. २, सीटीएस क्र. ६४६ (भाग) व ६४६/१३ ते १९, गाव मालाड (दक्षिण), तालुका बोरिवली, एस. व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई - ४०० ०६४ येथील जिमनीवर उभे क) हे मा. न्यायालय घोषित करो की, प्रतिवादी किंवा त्याच्यामार्फत दावा करणाऱ्या कोणत्यार्ह

व्यक्तीस सदर युनिट क्र. एफ-१४ संदर्भात कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई, नुकसान किंवा तात्पुरत्या निवासस्थानाच्या जागेसाठी ट्रांझिट भाड्याचा हक नाही, जे बेस्ट व्हॅल्यू हायपर मार्केट बिल्डिंग (पूर्वी ''शिवम ए विंग'') मधील असून, सर्वे क्र. ३५१, हिस्सेदारी क्र. २, सीटीएस क्र. ६४६ (भाग) व ६४६/१३ ते १९, गाव मालाड (दक्षिण), तालुका बोरिवली, एस. व्ही. रोड, मालाड (प.), मुंबई - ४०० ०६४ येथील जमिनीवर उभे आहे;

ड) या दाव्याचा खर्च मंजूर करण्यात यावा; इ) न्यायाच्या दृष्टीने व परिस्थितीनुसार आवश्यक अन्य दिलासे देण्यात यावेत.

हे मा. न्यायालयाच्या शिक्क्याखाली व स्वाक्षरीने देण्यात आले दिनांक : २३ जून २०२५ कलपेश जोशी असोसिएट्स

फिर्यादीचे वकील बेहरामजी मॅन्शन, ४ था मजला, सर पी.एम. रोड, फोर्ट, काश्मीर एम्पोरियम समोर मुंबई - ४०० ००१.

सही/ रजिस्ट्रार सिटी सिव्हिल कोर्ट करित

मुंबई दिंडोशी येथे दिनांक २३ जून, २०२५

### PUBLIC NOTICE LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

Reg. Office 201, Navkar Plaza, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai 400056.

Tel: 26202299 / 26203434. Email Id- cs.latimmetal@gmail.com Website: www.latimsteel.com

CIN- L99999MH1974PLC017951

# NOTICE OF 49TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the Forty Ninth (49th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of La Tim Metal & Industries Limited ('the Company') will be held on Tuesday, September 30, 2025 at 11:00 a.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility / Other Audio Visual Means ('OAVM'), only to transact the businesses set out in the Notice of the AGM In accordance with the General Circular ssued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020 May 5, 2020, June 15, 2020 September 28, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021, May 5, 2022 and December 28, 2022, September 19, 2024(collectively referred to as 'MCA Circulars') and Securities ar Exchange Board of India (the "SEBI") circular SEBI/HO/CFD/PoD-2/CIR/P/2023/4 dated January 5

In accordance with the aforementioned circulars, the Company has sent on 8th September, 2025 the Notice of the 49th AGM along with the link to the Annual Report for FY 2024-25 through electronic only, to those Members whose e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent, Satellite Corporate Services Pvt. Limited ("Registrar & Transfer Agents") and Depositories. The Annual Report 2024-25 of the Company, inter alia, containing the Notice and the Explanatory Statement of the 49th AGM is also available on the website of the Company at www.latimmetal.com and on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. A copy of the same is also available on the website of

('NSDL') at www.evotingindia.com. Members will be able to attend the AGM through VC / OAVM provided by NSDL at Evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The detailed instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Remote e-Voting: In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ('the Act') read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Secretarial Standards - 2 issued by the Institute of Company Secretaries of India on General Meetings and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means. The detailed instruction for remote e-Voting are given in the Notice of the AGM.

Members are requested to note the following:

a. The remote e-Voting facility would be available during the following period: Commencement of remo e-Voting From 9.00 a.m. (IST) on Saturday, 27th September, 2025. End of remote e-Voting 5.00 p.m. (IST on Monday, 29th September, 2025. The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting nereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time;

 The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Tuesaday, 23rd September, 2025 ('Cut-Off Date'). The facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, wh have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on th  $\hbox{\it Cut-Off Date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM;}$ 

c. Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member of the Company afte dispatch of Notice electronically of AGM but on or before the cut-off date i.e. Tuesaday, 23rd September 2025 can follow the process for generating the Login ID and Password as provided in the Notice of AGM, if their PAN is updated with their Depository Participants. However, such members who have not updated their PAN with their Depository Participants, on request their Login ID and Sequence No. will be sent senarately by electronic means for generation of Password. If such a person is already registered with

NSDL for e-voting, existing user ID and Password can be used for casting vote. d. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such

esolution(s) again. The Company has appointed Mr. Hitesh Kothari, Practicing Company Secretary, as the Scrutinizer to scrutinize the e-voting/remote voting process in a fair and transparent manner

Registration of e-mail addresses: Members who have not yet registered their e-mail addresses at equested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Tuesaday, 23rd September 2025, for registering their e-mail addresses to receive the Notice of the AGM and the Integrated Annual Report 2024-25 electronically and to receive login-id and password for remote e-Voting:

. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company's RTA Satellite Corporate Services Pvt Ltd on scs\_pl@yahoo.co.in. P. For Demat shareholders - please provide Demat account details (CDSL-16 digit beneficiary ID or

NSDL-16 digit DPID + CLID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to Company's RTA Satellite Corporate Services Pvt Ltd on scs\_pl@yahoo.co.in. Book Closure: Notice is further given that pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 24th September, 2025 to Tuesday, 30th September, 2025, (both days inclusive) for the

ourpose of the 49th AGM. The results shall be declared not later than forty eight hours from the conclusion of the Meeting. The Company shall simultaneously forward the results to BSE Limited, where the shares of the Company are isted. The results declared along with the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website

For LA TIM METAL & INDUSTRIES LIMITED

Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai Date: 09th September, 2025

www.latimsteel.com.

सही / -प्राधिकृत अधिकारी,

आयडीबीआय बँक लिमिटेड